

नंदुरबार आणि यावल प्रकल्पतील शासकीय  
आश्रमशाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी  
प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : बांधका-२००७/प्र.क्र.१२२/का.१७

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १४ डिसेंबर, २००७

**वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.केंद्रिय-२००५/प्र.क्र.९६/का-१७, दिनांक २३.६.२००६.

२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशक यांचे पत्र क्रमांक इमा-२००७/प्र.क्र.६७/का-६(२), दिनांक १६.१०.२००७.

**शासन निर्णय:-** आयुक्त, आदिवासी विकास, नाशक यांनी त्यांचे दिनांक १६.१०.२००७ च्या पत्रान्वये नंदुरबार आणि यावल प्रकल्पतील शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथील वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी एकूण रु.३८,८३,५९६/- इतक्या रकमेची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली होती. सदर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली होती.

२. सदर अंदाजपत्रके संबंधित उपविभागाचे उपअभियंता यांनी तयार केली आहेत व सक्षम अधिकारी म्हणून संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी साक्षात्कृत केली आहेत. अंदाजपत्रक सन २००७-०८ च्या दर सुचीवर आधारीत आहेत. अंदाजपत्रकात आता आकस्मिक खर्चासाठी ४% व संगणकीकरणासाठी २% रकमेची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात आता भाववाढीसाठी १०% रकमेची तरतूद व विद्युतीकरणासाठी ९% रकमेची तरतूद समाविष्ट केली आहे.

३. दुरुस्त्यानंतर अंदाजपत्रकाच्या विमती आता पुढील प्रमाणे आहेत :-

अ. क्र.	प्रकल्प अधिकारी	शासकीय आश्रमशाळा	तालुका	जिल्हा	अंदाज पत्रकीय रक्कम
१	नंदुरबार	बोपखेल	साक्री	नंदुरबार	७,८६,७००/-
२		शेवगे	साक्री	नंदुरबार	७,८७,३००/-
३	यावल	वैजापूर	चोपडा	जळगाव	७,५९,८००/-
४		वलठाण	चाळीसगाव	जळगाव	७,८७,७००/-
५		सार्व	पाटोदा	जळगाव	७,४२,२००/-
६		कुंभारी	जामनेर	जळगाव	७,६०,९००/-
			एकूण ..		४६,२४,६००/-

४. उपरोक्त अटीच्या अधिन राहून रु. ४६,२४,६००/- (रुपये रुहेचार्हीस लाख चौबीस हजार सहाशे फक्त) एवढया रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११.७.२००१ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच, अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेवसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २००७१२१४११५३३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

४३८  
(ला.स.गुजर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.(सोबत मुळ अंदाजपत्रके-६)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

उप अभियंता (श्रेणी-१), सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जामनेर, जि.जळगाव.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगांव, जि.जळगांव.

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम (बांध) उपविभाग, पिंपळनेर, जि.धुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे, जि.धुळे

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चोपडा, जि.जळगांव.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंमळनेर, जि.जळगांव.

उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चाळीसगांव, जि.जळगांव.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगांव, जि.जळगांव.

उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाचोरा, जि.जळगांव.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, ता.यावल, जि.जळगाव.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरवार, जि.नंदुरवार.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (कार्यासन क्र.६ व ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (इमा-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती, का.१७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.